

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ NAAC Accredited-2022 B++ Grade (CGPA 2.96)	पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर - ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरध्वनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००, संकेतस्थळ: www.sus.ac.in ई-मेल: est.section@sus.ac.in, registrar@sus.ac.in	
कौशल्य विकास केंद्र		Skill Development Centre

परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व कॉप्युक्स टेक्नॉलॉजी अॅनॅलिटिक्स प्रा. लि., मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आलेला आहे. सदर सामंजस्य करारानुसार कौशल्य विकास केंद्र अंतर्गत खालील तक्त्यात नमुद अभ्यासक्रम / कोर्स नव्याने सुरु करण्यात आलेले आहेत.

Sr. No.	Course Name	Duration of Course
1.	Intermediate Certification Course in Machine Learning	3 Months
2.	Intermediate Certification Course in Generative AI	3 Months
3.	Intermediate Certification Course in Deep Learning	3 Months

त्यानुषंगाने वरील अभ्यासक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी कॉप्युक्स टेक्नॉलॉजी अॅनॅलिटिक्स प्रा. लि., मुंबई यांचे प्रतिनिधी आपल्या महाविद्यालयास / संस्थेस भेट देणार असून त्यांना आपणाकडून सर्वोत्तम सहकार्य करण्यात यावे. तरी आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सदर कोर्ससाठी नोंदणी करण्याबाबत सुचना करावी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता प्रोत्साहीत करण्यात यावे. व सदरचे परिपत्रक सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणावे.




 (डॉ. प्रभाकर कोळेकर)
 समन्वयक
 कौशल्य विकास केंद्र

जा. क्र. पुअहोसोविसो/कौशल्य विकास केंद्र/२०२५/ 161

दिनांक: - 1 NOV 2025

प्रति,

मा. प्राचार्य / संचालक / केंद्र प्रमुख / समन्वयक, सर्व संलग्नित महाविद्यालय / संस्था.



Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University - Skill Development Centre

In Collaboration With **myCareerNext**



READY TO ADVANCE YOUR SKILLS IN AI?

Check our new foundational certification course offerings!

myCareerNext

Intermediate Certification Course in Machine Learning



This course explores **supervised**, **unsupervised**, and **reinforcement learning**, along with **feature engineering** and **model evaluation** techniques.

myCareerNext

Intermediate Certification Course in Generative AI



This course covers **neural networks**, large language models like **GPT** and **BERT**, and generative models such as **GANs** and **VAEs**.

myCareerNext

Intermediate Certification Course in Deep Learning



This course dives into **CNNs**, **RNNs**, and **LSTMs**, covering key concepts in **neural networks**, **optimization**, and **sequence modeling**.

3

Months Duration

12

Credits

120+

Course Hours

3

Months Internship





Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University - Skill Development Centre

In Collaboration With **myCareerNext**



Why Choose Us?

High Industry Demand – AI and ML technologies are the backbone of modern systems, driving innovation and decision-making across industries.

Foundation for Advanced AI – Build the core skills that prepare you for deeper learning in generative AI, deep learning, reinforcement learning, and research.

Hands-on Skill Development – Gain practical exposure to data preprocessing, feature engineering, neural networks, optimization, and chatbot/image/text generation.

Industry Adoption & Research – Learn technologies powering healthcare, fintech, edtech, and entertainment, while also preparing for advanced AI research and innovation.

What Students Will Gain...

Technical Expertise – Master AI concepts ranging from supervised learning to neural networks, GANs, VAEs, RNNs, and LSTMs.

Practical Skills – Hands-on experience with industry-standard tools, workflows, and real-world implementation.

Professional Portfolio – Multiple projects showcasing capabilities in text, image, chatbot development, model evaluation, and optimization.

Industry Readiness – A structured internship program with mentorship and valuable industry connections.

Ethical & Responsible AI Understanding – Knowledge of bias mitigation, fairness, and responsible AI practices.

University Certification – Official certification from Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University with 12 academic credits and industry recognition.

